

September 4, 2024

To
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai- 400 001
Scrip Code: 512008

Sub.: Submission of Newspaper publication in respect of information regarding 40th Annual General Meeting in compliance of regulation 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Dear Sir/Ma'am,

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copy of newspaper advertisement for attention of shareholders in respect of information regarding 40th Annual General Meeting of the Company scheduled to be held on Monday, the 30th day of September, 2024 at 5 P.M. through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OAVM) published in the newspaper namely Financial Express (English) and Navarashtra (Marathi).

Kindly take the same on records.

Thanking You,
For EFC (I) Limited

Aman Gupta
Company Secretary

Encl.: As Above.

EFC (I) Limited

Regd. Office: 6th Floor, VB Capitol Building, Range Hill Road, Opp. Hotel Symphony, Bhoslenagar, Shivajinagar,
Pune-411007, Maharashtra | CIN: L74110PN1984PLC216407

Tel.: 020 3502 6526 | Email Id: compliance@efclimited.in | Website: www.efclimited.in

PUBLIC NOTICE
SURRENDER OF RESEARCH ANALYST REGISTRATION
Vaibhav Capital Proprietor Vaibhav Agarwal
SEBI Research Analyst Registration No: INH000013262
91 Springboard Business Hub Private, 74/11, C Cross Road, Opp Gate No. 2, Seepz Andheri East, Mumbai, Maharashtra - 400093.

NOTICE is hereby given that Vaibhav Capital Proprietor Vaibhav Agarwal intend to apply for surrender of its registration as a Research Analyst bearing SEBI registered research analyst registration No. INH000013262 and BSE Enlistment No. 5870. Any aggrieved party may make any representation against the surrender to Vaibhav Capital Proprietor Vaibhav Agarwal at the Registered Office, as indicated above, or before SEBI Head Office at Plot No. C4-A, 'G' Block, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400051, Maharashtra, or can lodge their complaint at grievances at <https://scores.sebi.gov.in/> within 15 days of the date of Notice.

ESTER INDUSTRIES LTD.
CIN: L2411UR1985PLC015063
Registered Office: Sohan Nagar, P. O. Charubeta, Khatima- 262308, Distt Udham Singh Nagar, Uttarakhand. **Phone:** (05943) 250153-57 **Fax:** (05943) 250158
Corporate Office: Plot No. 11, Block-A, Infachy-4, Sector-34, Gurgaon-122001, Haryana. **Phone:** (0124) 4572100. **Fax:** (0124) 4572199
Website: www.esterindustries.com. **Email:** investor@ester.in

NOTICE OF THE 38th ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the 38th Annual General Meeting (AGM) of Ester Industries Limited ("the Company") will be held through Video Conference (VC) / Other Audio-Visual Means (OAVM) on **Friday, 27th September 2024** at 12:00 Noon (IST) to transact such businesses as set out in the Notice of AGM. The Registered Office of the Company shall be the deemed venue for this meeting.

In accordance with General Circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Securities and Exchange Board of India (SEBI), the Notice of AGM and the Annual Report including the Audited Financial Statements for the financial year 2023-24 along with all other related documents required to be attached thereto have been sent on **Tuesday, 3rd September 2024** by electronic mode to the Members whose e-mail IDs are registered with the Company, with their Depository Participant(s) or with the Company's Registrar and Share Transfer Agent (RTA) (viz. MAS Services Limited). The aforesaid documents are available on the Company's website at www.esterindustries.com and on the website of the Stock Exchanges i.e. BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and may also be accessed on the website of National Securities Depository Limited ("NSDL") at www.evoting.nsdl.com.

Instructions for Remote E-voting and E-voting during AGM:

- Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide the facility to Members to exercise their right to vote by electronic means on resolutions proposed to be passed at AGM. Members holding shares either in physical form or dematerialised form, as on **Friday, 20th September 2024** (cut-off date), shall cast their votes through electronic voting facility (remote e-voting-voting during the AGM) provided by NSDL. Only those Members whose names are recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting during the AGM.
- The procedure and detailed instructions for remote e-voting and e-voting during the AGM by the Members holding shares in electronic mode/physical mode and for those who have not registered their e-mail addresses have been provided in the Notice of AGM. The manner in which (a) persons who become Members of the Company after dispatch of the Notice of AGM and holding shares as on Cut-off date (mentioned herein); (b) Members who have forgotten their User ID and password, can obtain/generate the User ID and Password, has also been provided in the Notice of AGM.
- The remote e-voting period will commence at 9:00 A.M. (IST) on **Tuesday, 24th September, 2024** and will end at 5:00 P.M. (IST) on **Thursday, 26th September, 2024**. The remote e-voting module shall be disabled for voting and Members shall not be allowed to cast their votes thereafter. Once the vote on a resolution is cast by the Members, the Members shall not be allowed to change it subsequently.
- The facility for voting through electronic voting system will also be available at the time of AGM and the members attending the AGM who have not cast their votes by remote e-voting shall be eligible to cast their votes during the AGM. Members who have voted through remote e-voting shall be eligible to attend the AGM, however, they shall not be eligible to vote at the meeting.
- Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Companies (Management and Administration) Rules, 2014 the Register of Member and Share Transfer Books will remain closed from **Saturday, 21st September, 2024 to Friday, 27th September, 2024** (both days inclusive) for the purpose of AGM.
- The Company has appointed Mr. Akash Jain, Practising Company Secretary (FCS: F9617 and COP No. 9432), as the Scrutinizer, to scrutinize the entire e-voting process in a fair and transparent manner.

In case of any queries/grievances, please refer to the 'Frequently Asked Questions' (FAQs) for Members and 'e-voting user manual' for Members available in the download section of the e-voting website of NSDL <http://www.evoting.nsdl.com>. Members who need assistance before or during the AGM with use of technology, can a) Call on Toll free no.: 022-48867000; or b) Contact Ms. Pallavi Mhatre, Senior Manager, NSDL at the designated email id: evoting@nsdl.com.

For Ester Industries Limited
 Sd/-
Place- Gurugram Poornima Gupta
Date- 3rd September, 2024 Company Secretary & Compliance Officer

Shivalik Binmetal Controls Limited
CIN: L27101HP1984PLC095862
Registered office:-16-18, New Electronics Complex, Chhabghat, Distt. Solan Himachal Pradesh - 173 213
Head Office:-H-2, Suneja Chambers, 2nd Floor, Alaknanda Commercial Complex, New Delhi - 110 019, Ph: +91-011-26027174, Fax: +91-011-26026776
Website:- www.shivalikbinmetals.com, Email: investor@shivalikbinmetals.com

NOTICE OF THE 40th ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING AND BOOK CLOSURE INFORMATION

Notice is hereby given that the 40th Annual General Meeting ("AGM") of the Members of SHIVALIK BINMETAL CONTROLS LTD. ("the Company") is scheduled to be held on **Thursday, the 26th day of September, 2024 at Hotel Namastasya, Bye Pass Road, Near New Bus Stand, Lawi Khurd, Solan, Himachal Pradesh 173212 at 10.30 A.M. (IST)** to transact the businesses as set out in the Notice of the AGM dated 29th August, 2024.

In terms of the provisions of Section 101 and 136 of the Companies Act, 2013 ("the Act") read with Rule 18 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, and any other applicable provisions, the Notice setting out the Ordinary and Special Businesses to be transacted at the AGM together with the Attendance Slip and Proxy Form along with the Annual Report for financial year 2023-24 on Monday, September 02, 2024 through electronic mode to those members whose e-mail addresses are registered with the Company/Depositories/RTA and the physical copies were dispatched to the other shareholders through permitted mode.

The aforesaid documents are also available on the Company's website at www.shivalikbinmetals.com, on the website of stock exchanges i.e., BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and also on the website of Company's Registrar and Share Transfer Agent, MAS Services Limited at www.masserv.com.

In terms of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Secretarial Standard-2 on General Meetings and relevant provisions of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), each as amended from time to time, the Company is pleased to provide to its members, the facility to exercise their right to vote electronically, through e-voting services provided by NSDL from a place other than the venue of the AGM ("remote e-voting"), on all resolutions as set out in the Notice. The manner of remote e-voting by members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their e-mail addresses is provided in the Notice.

The Members of the Company are further informed as follows:

- Date of Completion of dispatch of notice: 02nd September, 2024;
- The remote e-voting shall commence on Monday, September 23, 2024 (9:00 a.m. IST) and ends on Wednesday, September 25, 2024 (5:00 p.m. IST). The remote e-voting module shall be disabled by MAS Services Ltd. for voting thereafter.
- The voting rights of the Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on Thursday, September 19, 2024 ("Cut-off date").
- Facility for voting through ballot paper shall also be made available at the AGM. Members who have not already cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right at the AGM. Members who have cast their vote by remote e-voting may also attend the AGM, but shall not be allowed to cast their vote again.
- The members whose names appear in the Register of Members / list of Beneficial Owners as on September 19, 2024, being the cut-off date, are entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM. A person who is not a member as on the cut-off date should treat this Notice for information purpose only.
- In case a person has become the Member of the Company after the dispatch of this Notice but on or before the cut-off date may obtain the User ID and password in the manner as provided in the Notice of the AGM.
- In case of any queries and/or grievance, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800-222-990 or send a request to Ms. Pallavi Mhatre at evoting@nsdl.com, or can also contact your RTA or MAS Services Limited, Mr. Shrawan Mangla, Manager, at investor@masserv.com phone: -011-26338721-83.
- Mr. Amit Saxena, Practising Company Secretary has been appointed as the Scrutinizer, for conducting the e-voting as well as voting at the AGM in a fair and transparent manner.
- The results on resolutions shall be declared not later than 48 hours from the conclusion of the AGM and the resolutions will be deemed to be passed on the AGM date subject to receipt of requisite number of votes in favour of the resolutions.
- The results declared along with the Scrutinizer's Report will be available on the website of the Company at www.shivalikbinmetals.com and on RTA's website at www.masserv.com and will also be communicated to BSE Limited and NSE Limited.

Notice is further given that the Register of Members and Share Transfer Books of the Company pursuant to Section 91 of the Act will remain close from Friday, September 20, 2024 to Thursday, September 26, 2024 (both days inclusive) for the purpose of the AGM.

For Shivalik Binmetal Controls Ltd.
 Sd/-
Place: New Delhi (Aarti Sahni)
Date: 29.08.2024 Company Secretary
Membership No: A25690

EFC (I) LIMITED
 Regd. Office: 6th Floor, VB Capitol Building, Range Hill Road, Opp. Hotel Symphony, Bhoslenagar, Shivajinagar, Pune-411007 / CIN: L74110PN1984PLC216407 / Tel.: 020 3502 6526 / Email: compliance@efclimited.in / Website: www.efclimited.in

INFORMATION REGARDING 40th ANNUAL GENERAL MEETING

The 40th Annual General Meeting ("AGM") of the members of the Company will be held through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") on Monday, September 30, 2024 at 5:00 p.m. (IST), in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with all applicable circulars on the matter issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and the Securities and Exchange Board of India ("SEBI"), to transact the business set out in the Notice calling the AGM.

The Notice of the AGM and the standalone and consolidated audited financial statement for the financial year 2023-24, along with Board's Report, Auditors' Report and other documents required to be attached thereto, will be sent electronically to those members of the Company, whose e-mail address is registered with the Company / Company's Registrar and Transfer Agent / Depository Participants / Depositories. The Notice of AGM and the aforesaid documents will also be available on the Company's website at www.efclimited.in and on the website of the Stock Exchanges, i.e., BSE Limited ("BSE") at www.bseindia.com.

Manner of registering/updating e-mail address:

- Members holding shares in physical mode, who have not registered / updated their e-mail address with the Company, are requested to register / update their e-mail address by submitting Form ISR-1 (available on the website of the company at www.efclimited.in) duly filled and signed along with requisite supporting documents to Link Intime India Private Limited at C-101, 1st Floor, 247 Park, Lal Bahadur Shastri Marg, Vikhroli (West), Mumbai - 400 083.
- Members holding shares in dematerialized mode, who have not registered / updated their e-mail address with their Depository Participant(s), are requested to register / update the same with the Depository Participant(s) where they maintain their demat accounts.

Manner of casting vote(s) through e-voting:

Members can cast their vote(s) on the business as set out in the Notice of the AGM through electronic voting system ("e-voting"). The manner of voting, including voting remotely ("remote e-voting") by members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their email address has been provided in the Notice of the AGM. Members attending the AGM who have not cast vote(s) by remote e-voting will be able to vote at the AGM through InstaMeet.

Joining the AGM through VC / OAVM:

Members will be able to attend the AGM through VC / OAVM, through InstaMeet, at <https://instameet.linkintime.co.in>. The information about login credentials to be used and the steps to be followed for attending the AGM are explained in the Notice of AGM.

Members are requested to carefully read the Notice of the AGM and in particular, instructions for joining the AGM and manner of casting vote through remote e-voting or voting at the AGM.

For EFC (I) Limited
 Sd/-
Aman Gupta
Company Secretary

Dated on this September 3, 2024 at Pune.

DEE piping systems
DEE DEVELOPMENT ENGINEERS LIMITED
CIN: L74140HR1988PLC030225
Registered Office: Unit-1, Prithla-Tatarpur Road, Village Tatarpur, Faridabad, Palwal 121102

NOTICE OF THE 35th ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the 35th Annual General Meeting ("AGM") of the Members of DEE DEVELOPMENT ENGINEERS LIMITED (the "Company") will be held on **Friday, September 27th, 2024, at 01:00 P.M. (IST)** at the registered office of the Company at Unit 1, Prithla - Tatarpur Road Village Tatarpur, Palwal, Faridabad, Haryana, 121102 to transact the business, as set out in the Notice of the AGM.

Notice of the AGM setting out the business to be transacted thereat, along with Proxy Form, Annual Report of the Company for the year ended March 31st, 2024 have been sent in electronic mode on September 3rd, 2024 to the members whose e-mail IDs are registered with the Company or Depository Participant(s).

The notice of the AGM including Attendance slip and Annual Report for Financial year 2023-24 is also available on the Company's website at www.deeiping.com under Investors Tab and stock exchange websites i.e., www.bseindia.com and www.nseindia.com. AGM notice is also available at www.evoting.nsdl.com on the website of the National Securities Depository Limited (NSDL).

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 (the Act) read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and the Secretarial Standard on General Meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India, the Company is providing the facility to its members holding shares either in physical form or dematerialized form, as on Friday, September 20th, 2024 (cut-off date), for casting their votes electronically on each item as set forth in the Notice of AGM through the electronic voting system provided by National Securities Depository Limited (NSDL) from a place other than the venue of the AGM (remote e-voting).

All members are hereby informed that:

- The ordinary and special business as set out in the Notice of AGM may be transacted through voting by electronic means;
- Date of completion of dispatch of Notice of AGM and Annual Report: September 3rd, 2024;
- The remote e-voting shall commence on Tuesday, September 24th, 2024 at 9:00 A.M. (IST);
- The remote e-voting shall end on Thursday, September 26th, 2024 at 5:00 P.M. (IST);
- The remote e-voting shall not be allowed beyond Thursday, September 26th, 2024, 5:00 P.M.(IST);
- The cut-off date for determining the eligibility to vote through remote e-voting or at the AGM will be Friday, September 20th, 2024;
- Any person, who acquires the shares of the Company and becomes a member of Company after dispatch of Notice of AGM and holds shares as of cut-off date i.e. Friday, September 20th, 2024 may obtain the Login ID and password by sending a request to the Company or its RTA at the address/email IDs given under point no. 13 below. However, if the member is already registered with NSDL for remote e-voting, then such member shall use the existing User ID and password for casting his/her vote;
- The facility for voting through "ballot paper system" shall be made available at the venue of the AGM and the members attending the meeting, who have not cast their vote by remote e-voting, shall also be eligible to exercise their right to cast their vote at the meeting through "electronic voting system";
- The members who have cast their vote through remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again at the meeting;
- A person, whose name is registered in the Register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. Friday, September 20th, only shall be entitled to avail the facility of remote e-voting or voting through "ballot paper system" at the AGM;
- Shareholders holding shares in physical form (who have not registered their e-mail address) are requested to furnish their e-mail addresses and mobile numbers with the Company's RTA viz. Link Intime India Private Limited;
- Members holding shares in physical form or who have not registered their e-mail addresses with the Company can cast their vote through remote e-voting or ballot paper system at the AGM by following the below process for obtaining the e-voting credentials:

Particulars	National Securities Depository Limited	Link Intime India Private Limited	DEE Development Engineers Limited
Address	3 rd Floor, Naman Chamber, Plot C-32, G-Block, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai, Maharashtra - 400 051	C 101, 1 st Floor, 247 Park Lal Bahadur Shastri Marg, Vikhroli (West), Mumbai, Maharashtra, 400083	Unit 1, Prithla-Tatarpur Road Village Tatarpur, Palwal, Faridabad, Haryana, 121102
Name & Designation	Mr. Abhishek Mishra (Senior Manager)	Ms. Mary George (Sr. Associate Vice President)	Mr. Ranjan Kumar Sarangi (Company Secretary & Compliance Officer)
Phone	011-23353814	022-49182183	012-75248345
E-mail	abhishek@nsdl.com	mary.george@linkintime.co.in	secretarial@deeiping.com

The said notice may be accessed on the Company's website www.deeiping.com under "Shareholder Information".

For DEE Development Engineers Limited
 Sd/-
Ranjan Kumar Sarangi
Company Secretary and Compliance Officer
Membership No.: F 8604

Place: Palwal
Date: 03.09.2024

BIKAJI

BIKAJI FOODS INTERNATIONAL LIMITED
Registered Office: F 196-199, F 178, E 188, Bichhwal Industrial Area, Bikaner, Rajasthan, India - 334006
Corporate Office: Plot No. E-558-561, C-569-572, E-573-577, F-585-592, Karni Extension, RIICO Industrial Area, Bikaner, Rajasthan, India - 334004
CIN: L15499RJ1995PLC010856
Email: cs@bikaji.com | **Website:** www.bikaji.com | **Phone:** 91-151-2250350

NOTICE OF 29th ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY, E-VOTING INFORMATION AND RECORD DATE

Dear Member(s),

Notice is hereby given that the 29th Annual General Meeting ("AGM") of the Members of the BIKAJI FOODS INTERNATIONAL LIMITED ("Company") is scheduled to be held on **Wednesday, September 25, 2024 at 11:00 A.M. IST** through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM"), in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act") and rules made thereunder, applicable requirements of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), read with the General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020 and 17/2020 dated April 13, 2020, followed by General Circular No. 20/2020 dated May 5, 2020 and subsequent circulars issued in this regard, the latest being the Circular No. 09/2023 dated September 25, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs (collectively referred to as the "MCA Circulars") and the Circular No. SEBI/HO/CFD/CMD/IR/2020/79 dated May 12, 2020 and subsequent circulars issued in this regard, the latest being the Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/DIR/2023/167 dated October 07, 2023 issued by the Securities and Exchange Board of India (collectively referred to as the "SEBI Circulars") to transact both the ordinary and special businesses, as specified in the Notice of AGM, without requiring physical presence of the Members at a common venue, thereby ensuring compliance and enhanced convenience. For all the intents and purposes related to the AGM, the deemed venue shall be the Registered Office of the Company situated at F 196-199, F 178, E 188, Bichhwal Industrial Area, Bikaner - 334006, Rajasthan, India.

Dispatch of Notice of AGM and Annual Report: In compliance with MCA Circulars and SEBI Circulars, the Company has dispatched the Notice of AGM, accompanied by the explanatory statement and Annual Report of the Company for the financial year 2023-24, encompassing of comprehensive Audited Financial Statements for the financial year ended on March 31, 2024 ("Annual Report") entirely through electronic means (i.e., by means of an e-mail to all the Members, whose e-mail addresses are registered with the Company or with their respective Depository Participant(s) as on **Friday, August 23, 2024**. The dispatch of Notice of AGM and Annual Report of the Company to all the Members through e-mail has been completed on **Tuesday, September 03, 2024**.

In line with the aforesaid MCA Circulars and SEBI Circulars, the Company has been dispensed with the requirement of sending physical copy of the Notice of AGM and Annual Report to the Members. The Company will provide the physical copy of the Annual Report, only upon receipt of a specific request from the concerned Member, who must require to submit its request at cs@bikaji.com, clearly mentioning their Folio number/DP ID and Client ID.

Manner of Casting Vote, Participation in the AGM and Inspection of Documents: Members can join and participate in the AGM exclusively through VC/OAVM facility. The complete instructions for accessing the AGM and the manner of instructions for participation in remote e-voting or e-voting during the AGM are outlined in the Notice of AGM. Importantly, Members participating through VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act.

The documents pertaining to business items, to be transacted in the AGM shall be electronically accessible for inspection by the Members, following the procedures delineated in the point no. 13 in the notes section of the Notice of AGM.

- Instructions for Remote E-Voting and E-Voting during the AGM:**
- In compliance with the Section 108 of the Act, read in conjunction with the Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and in accordance with the Regulation 44 of the Listing Regulations, as well as Secretarial Standard on General Meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India, the Company is providing facility to the Members, to exercise their right to vote on both the Ordinary and Special Businesses, as outlined in the Notice of AGM, through remote e-voting and e-voting during the AGM. Members holding shares, either in dematerialized form or physical form, as on **Wednesday, September 18, 2024**, being the **cut-off date**, shall cast their vote, electronically, through remote e-voting and e-voting system during the AGM facilitated by the **Central Depository Services (India) Limited ("CDSL")** at www.evotingindia.com, being appointed as the designated agency to provide the e-voting facility.
 - All the Members are hereby informed that:
 - The remote e-voting period will commence on **Sunday, September 22, 2024 at 10:00 A.M. IST** and end on **Tuesday, September 24, 2024 at 05:00 P.M. IST**.
 - Any person, who become a Member of the Company, after the dispatch of Notice of AGM, accompanied by the Annual Report and holds shares as on the cut-off date, may obtain Login ID and Password by sending a request at www.evotingindia.com. However, if a Member is already registered with the CDSL for remote e-voting, then Member may utilize their existing User ID and Password to cast their vote.
 - Members are requested to take note of the following important points:
 - The remote e-voting module will be disabled for voting by the CDSL, after the specified date and time mentioned above.
 - Once a Member casts their vote on a resolution, whether partially or otherwise, the Member shall not be allowed to change it subsequently or cast the vote again.
 - Members, who have already cast their votes, through remote e-voting, prior to the AGM, will be eligible to attend the AGM through VC/OAVM facility. Nevertheless, they shall not be entitled to cast their vote again, through e-voting system during the AGM.
 - Members attending the AGM and who have not yet cast their vote through remote e-voting, shall be entitled to cast their vote through e-voting system during the AGM.
 - A person, whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owner, maintained by the Depositories, as on the cut-off date, shall be entitled to avail the facilities of remote e-voting, attend the AGM through VC/OAVM facility and e-voting during the AGM.
 - The voting rights of the Members shall be proportional to their shareholding in the paid-up equity share capital of the Company as on the cut-off date; and
 - As the AGM will be conducted through VC/OAVM, there is no requirement to appoint a proxy in accordance with the MCA Circulars. Therefore, the appointment of proxies by the Member will not be applicable.

Accessibility to Notice of AGM and Annual Report: For ensuring absolute transparency and accessibility, the Notice of AGM, together with the Annual Report are readily available on the website of the Company, which can be accessed at www.bikaji.com, as well as on the websites of the Stock Exchanges, where the shares of the Company are listed, i.e., BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Ltd. at www.nseindia.com. Moreover, the same can be accessed on the website of the CDSL at www.evotingindia.com.

Manner of Registering and/or Updating E-Mail Addresses: For facilitating efficient communication and compliance with regulatory norms, Members, who have not registered and/or updated their e-mail address with the Company or their respective Depository Participant(s), are advised to complete the registration by following the process detailed below:

- For Members, holding shares in physical form:
 - Complete the **Form ISR-1**, which is available for download from the website of the Company at www.bikaji.com;
 - Submit the duly filled and signed form, along with the self-attested copy of PAN Card and self-attested copy of any document (namely, Aadhar Card, Driving License, Voter Identity Card, Passport) in support of the address and such other documents, as prescribed in the Form (ISR-1) to **M/s Link Intime India Private Limited, Registrar and Share Transfer Agent ("RTA")** of the Company at rti.helpdesk@linkintime.co.in; and
 - Also, send the physical copy of the same by means of post to the Corporate Office of the Company.
- For Members, holding shares in dematerialized form:
 - Update the Know Your Client (KYC) details, including e-mail address, directly with their respective Depository Participant(s); and
 - Follow the specific procedure delineated by the Depository Participant(s) for KYC updates.

Record Date for Final Dividend: The record date for determining the entitlement of Members to the Final Dividend for the financial year 2023-24 was **Friday, June 14, 2024**. The Final Dividend, if declared by the Members at the ensuing 29th AGM will be paid on or before **Thursday, October 24, 2024** (i.e., within 30 (Thirty) days from the date of AGM).

Tax on Dividend: Pursuant to the Income Tax Act, 1961 and Finance Act, 2020, dividend income is taxable in the hands of the Members and Company is required to deduct tax at source from such dividend paid to shareholders at the prescribed rates. In this regard, a separate e-mail communication was sent to all the Shareholders on Monday, July 01, 2024.

Support Channel for E-Voting: To ensure smooth and effective e-voting procedure, the Shareholders are advised to refer the detailed instructions for e-voting, as outlined in the Notice of AGM. In case of any queries and/or grievances associated with the e-voting, please refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and detailed e-voting user manual for Shareholders, which is available in the downloads section of e-voting website of the CDSL at www.evotingindia.com.

If the Shareholders have queries/grievances in respect of the voting by electronic means or requires assistance before or during the AGM relating to the use of technology, they can use the following support options:

- Direct their queries to the designated e-mail address at helpdesk.evoting@bseindia.com;
 - Call at toll free no. 1800 22 55 33, for immediate assistance;
 - Directly, contact to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager (CDSL), Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futorex, Malafal Mill Compounds, N.M. Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013, Maharashtra, India for personalized support; and
 - Alternatively, Shareholders can communicate with the Head - Legal and Company Secretary of the Company by writing an e-mail at cs@bikaji.com, for any specific concern.
- Appointment of Scrutinizer:** The Board of Directors, at their meeting held on **Wednesday, July 24, 2024**, have appointed CS Manoj Maheshwari (Membership No. - F3355 and CP No. - 1971), Practising Company Secretary, as the Scrutinizer for the e-voting process and failing him, CS Priyanka Agarwal (Membership No. F11138 and CP No. - 15021), Practising Company Secretary, as an Alternate Scrutinizer, for conducting the e-voting process in a fair and transparent manner.

Declaration and Publication of Voting Results: The results of the remote e-voting and votes cast during the AGM will be announced not later than 2 (two) working days from the conclusion of the AGM. Simultaneously, the declared voting results, accompanied by the Scrutinizer's Report will be placed on the website of the Company at www.bikaji.com and on the e-voting website of the CDSL, at www.evotingindia.com, immediately after communication to the Stock Exchanges, where the shares of the Company are listed, i.e., BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Ltd. at www.nseindia.com. Additionally, the results will also be displayed at the Registered Office as well as the Corporate Office of the Company.

A Person, who is not a member, as on the cut-off date should treat the Notice of AGM for information purpose only.

All the communications, queries or assistance for assistance regarding the AGM, Members are requested to communicate, directly, through an e-mail with the M/s Link Intime India Private Limited, RTA of the Company at rti.helpdesk@linkintime.co.in.

Members are advised to thoroughly review the Notice of AGM, paying particular attention to the detailed instructions on participating in the AGM and manner of casting vote through remote e-voting or e-voting systems during the AGM.

This communication is being issued in compliance with the applicable circulars, ensuring comprehensive information for the benefit of all the Members of the Company.

For BIKAJI FOODS INTERNATIONAL LIMITED
 Sd/-
Rahul Jeshi
Head - Legal and Company Secretary
Membership No. ACS 33135

Place: Bikaner
Date: September 03, 2024

enser
Enser Communications Limited
(CIN: L64200MH2008PLC182752)
Registered Office: 5th Floor 501 - 506, Arianth Aura, Turbhe, Navi Mumbai Sanpada, Thane, Maharashtra -400703
Telephone No.:- +91-124-4258077
Email Id: compliance@enser.co.in | Website

मित्रांनो, लग्न करू नका !

पत्नीला कंटाळून आत्महत्या; उत्तर प्रदेशमधील घटना

■ **गाझियाबाद, नेटवर्क. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे खडबडून नक प्रकर समोर आला. याठिकाणी एका युवकाचे आत्महत्या घेता आत्महत्या केली. या युवकाने मृत्यूपूर्वी केलेला व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.**



त्यात हा युवक मित्रांनो, लग्न करू नका, असा संदेश देताना दिसत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेत पोस्टमॉर्टमला पाठवला. या मृत युवकाचे नाव जगजीत सिंह राणा असे आहे. ही घटना अंकुश विहार परिसरात घडली. आत्महत्येपूर्वी जगतीत सिंहने मित्रांना व्हॉट्सअपला व्हिडिओ पाठवला.

सासरच्यांवर आरोप

व्हिडिओत पुढे युवक म्हणतो की, माझी पत्नी आणि तिच्या बघिणी आणि नातेवाईक यांच्यामुळे मला आत्महत्या करावी लागतेय. पत्नीला सासरचे लोक माझ्यावर जे आरोप करतायते ते मी सहन करू शकत नाही. माझे सासर सिकरंदाराबादच्या बुलंद शहरात आहे.

चौकशीची जाहीर नोंदीस

जा. क्र. ३२७८/२०२४
सार्वजनिक न्याय नोंदीची कार्यालय
पुणे विभाग पुणे वाडीचा कॉलेज समोर
५-२, के. काळङ्गाकर सडकानजारी
सार्वजनिक न्याय नोंदीची कार्यालय पुणे
दि. २०/०८/२०२४

एस.आर.एन.क्रमांक: PUN/01275/18/24
फिरकाट अडवळ/अर्ज क्रमांक: १६/२०२४
पाटील मं. पुणे - १
सार्वजनिक न्यायाचे आज व नोंदीची प्रमाणिक विभाग विलक्षण कलत्राल अँड एक्झेकशनल ट्रस्ट बनावत न्यायाचा वसू - C/O श्री. हनुमंत हरीतराया अडवळी, स. नं. २०/६, आखाड नगर, माणुडी, तालुका हवेली, जि.पुणे, पुणे, महाराष्ट्र, पुणे, पुणे, पुणे राहते अर्जावर - जी के विद्याल दयदानम.
सर्व संबंधित लोकांस जाहीर नोंदीचीने कळविण्यात येते की, साक्ष्यक धर्मादाय असून, पुणे, हे वर नमूद केलेला अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विवरण व्यवस्था अडवळी, १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्द्यांवर चौकशी करणाऱ्या आहेत -
(१) वर नमूद केलेला न्याय अंतिमतात आहे काय? आणि सदरचा न्याय सार्वजनिक स्वरूपाचा आहे काय?
(२) खाली निर्दिष्ट केलेली मिळत सदर न्यायाच्या मालकीची आहे काय?
जोम मिळताना (वर्गान)

अ.क्र.	तपशील	अंदाजे मूल्य
१	CORPUS FUND	10000.00

(अ) **जोम मिळताना** :- रोख रु. 10000/- मात्र (अशी रक्क घेता हजेरा मात्र फक्त)

अ.क्र.	साक्ष्यक विभाग क्र.	सी. एस किंवा महापारपालिका किंवा सर्वेक्षण क्र.	शेखर	मूल्यांकन	मूद/कारलाची किंवा स्वरूप	अंदाजे मूल्य
1	NA	0	0	0	0	0.00

(ब) **साक्ष्यक मिळताना** :- रोख रु. 0/- मात्र (अशी रक्क घेता फक्त)

सदरच्या चौकशी प्रकरणातून कोणता काही हक्क ध्यावयाची असेल अगर पुरावा देण्याचे असेल त्यांनी कोणते कोणते नोंदी नोंदीत घ्याव्यात हे नोंदीत नमूद आसा सर्वोच्चमत्त तसे दिसवते आहे या कारणांवरून वरील फक्त मिळत आसा तसेच पाहिले जाईल. साक्ष्यक आख्या चौकशीतून विवरण कशा प्रकारे करतील, तसेच प्रत्येकी केलेल्या न आल्यास कोणता काही साक्ष्यकचे नाही असे समजून चौकशी पुणे केरी जाईल व अर्जाचे निकालावरून काय ते अंदाज दिले जाईल.

ही नोंदीस माझे सहितीची व या कार्यालयचे शाखा/निशेरी आर दिनांक १२-०८-२०२४ रोजी देईल
सही/-
अधिकारी
(न्याय शाखा)
सार्वजनिक न्याय नोंदीची कार्यालय,
पुणे विभाग, पुणे

ईएफसी (इं.) लिमिटेड

नोंदीपुत्र कार्यालय : ६ आ मजला, व्ही बी कॅंपिटल विल्डिंग, रॉय हिल रोड, हॉटेल सिम्प-नीसमोर, भोसलेनगर, शाखा/निशेरी, पुणे - ४११ ०००
सीआयएल : L74110PN1984PLC216407
संपर्क : ०२० ३५०२०९१२
ई मेल तपशील : compliance@efclimited.in संकेतस्थळ : www.efclimited.in

४० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व ई-मतदानाची माहिती
कंपन्या कायदा, २०१३ च्या लागू तरतुदी व त्याअंतर्गत संस्थापित नियम तसेच भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सूची अनिवार्यता व निमोचन आचरणकला) विनियम, २०१५, सहाय्यक कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाद्वारे (एससीए) व भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) यांच्याद्वारे जारी परिचरकांच्या अनुपालनांतर्गत कंपनीच्या सभासदांची ४० वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार, दि. ३०.०९.२०२४ रोजी सा. १०.०० वा. (भा. प्र. वे.) सामायिक ठिकाणी कंपनीच्या सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीवना व्हावी/ओप्लीपच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे.
वरील परिचरकांच्या अनुपालनांतर्गत, ज्या सभासदांचे ई-मेल पते कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स यांच्याकडे नोंदवलेले आहेत अशा सभासदांना वित्तीय वर्ष २०२३-२४ करिताच्या वार्षिक अहवालासमवेत (एकात्मिक वार्षिक अहवाल) एजीएमची सूचना केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठवण्यात येईल. एजीएम च्या सूचनेसमवेत एकात्मिक वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट www.efclimited.in वर तसेच स्टॉक एक्सचेंजसाठी वेबसाइटवर अर्थात बीएसई लिमिटेडची वेबसाइट www.bseindia.com वर उपलब्ध आहे.
ई-मेल पत्ता नोंदीपुत्र/अद्ययावत करणारे व्यक्ते :
ए) न्यायाभ्यासदींनी आपले ई-मेल पते कंपनीकडेनोंदीपुत्र/अद्ययावत केलेले नसतील त्यांनी सर्व आवश्यक दस्तऐवजांसमवेत फॉर्म आयएसआर १ भरण व स्वाक्षरीत करून (कंपनीची वेबसाइट www.efclimited.in वर उपलब्ध) लिंकडस्टारएम सीडिया प्रायव्हेट लिमिटेड, सी - १०१, १ ला मजला, २४५ पार्क, लाल बहादूर शास्त्री मार्ग, विक्रोळी (परिचम), मुंबई - ४०० ०२३ येथे पाठवून नोंदीपुत्र/अद्ययावत करावेत.
बी) डीमॅटरीयलाइड स्वरूपातील ज्या भागधारकांनी आपले ई-मेल पते नोंदीपुत्र/अद्ययावत केलेले नसतील त्यांनी त्यांचे डीमॅटरीयल देखभालीत असलेल्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे नोंदीपुत्र/अद्ययावत करावे.
ई-मतदानाद्वारे मत देण्याचे स्वरूप :
सभासद एजीएमच्या सूचनेत विलिप्त विषयांवर इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे (ईमतदान) मत देऊशकतील. मतदानाचे स्वरूप, दूरस्थ स्वरूपातील मतदानसमवेत, कागदपत्री व डीमॅटरीयलाइड स्वरूपातील भागधारकांकरिता तसेच ज्यांनी आपले ई-मेल पते नोंदीपुत्र केलेले नसतील अशांकरिता ई-मतदानाचे स्वरूप एजीएमच्या सूचनेत दिलेले आहे. दूरस्थ ई-मतदानाद्वारे मत न दिलेले सभासद एजीएममध्ये इन्टरनॅटच्या माध्यमातून मत देऊ शकतील.
व्हीसी - ओप्लीप द्वारे एजीएममध्ये सहभाग घेणे :
सभासद इन्टरनॅटच्या माध्यमातून येथे व्हीसी - ओप्लीपद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहू शकतील. एजीएममध्ये उपस्थित राहण्याकरिता वापरण्याची लॉग इन अहंतेकरिताची माहिती तसेच अन्य सूचना एजीएमच्या सूचनेत दिलेले आहेत.
सभासदांनी एजीएमची सूचना व विरोध: एजीएममध्ये सहभागी होणे व दूरस्थ ई-मतदान किंवा एजीएममध्ये मतदानाचे स्वरूप यांसंबंधीत माहिती काळजीपूर्वक घ्यावावी.

ईएफसी (इं.) लिमिटेड करिता
सही/-
अमन नृप
कंपनी सचिव
ठिकाण : पुणे, दिनांक : ०३.०९.२०२४

टीसीसी कॉन्सेट लिमिटेड

पुणे अक्षा २१.६१ अँड पार्लमंट लिमिटेड वरून ओडवणले जात असे
नोंदीपुत्र कार्यालय : ५ आ मजला, व्ही बी कॅंपिटल विल्डिंग, रॉय हिल रोड, हॉटेल सिम्प-नीसमोर, भोसलेनगर, शाखा/निशेरी, पुणे - ४११ ०००
सीआयएल : L68200PN1984PLC222140, संपर्क : +९१ ८६००२०९१००
ई-मेल आयतः compliance@tcccltd.in वेबसाइट : www.tcccltd.in

३५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व ई-मतदानाची माहिती
कंपन्या कायदा, २०१३ च्या लागू तरतुदी व त्याअंतर्गत संस्थापित नियम तसेच भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सूची अनिवार्यता व निमोचन आचरणकला) विनियम, २०१५, सहाय्यक कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाद्वारे (एससीए) व भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) यांच्याद्वारे जारी परिचरकांच्या अनुपालनांतर्गत कंपनीच्या सभासदांची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार, दि. ३०.०९.२०२४ रोजी सा. १०.०० वा. (भा. प्र. वे.) सामायिक ठिकाणी कंपनीच्या सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीवना व्हावी/ओप्लीपच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे.
वरील परिचरकांच्या अनुपालनांतर्गत, ज्या सभासदांचे ई-मेल पते कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स यांच्याकडे नोंदवलेले आहेत अशा सभासदांना वित्तीय वर्ष २०२३-२४ करिताच्या वार्षिक अहवालासमवेत (एकात्मिक वार्षिक अहवाल) एजीएमची सूचना केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठवण्यात येईल. एजीएम च्या सूचनेसमवेत एकात्मिक वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट www.tcccltd.in वर तसेच स्टॉक एक्सचेंजसाठी वेबसाइटवर अर्थात बीएसई लिमिटेडची वेबसाइट www.bseindia.com वर उपलब्ध आहे.
ई-मेल पत्ता नोंदीपुत्र/अद्ययावत करणारे व्यक्ते :
ए) न्यायाभ्यासदींनी आपले ई-मेल पते कंपनीकडेनोंदीपुत्र/अद्ययावत केलेले नसतील त्यांनी सर्व आवश्यक दस्तऐवजांसमवेत फॉर्म आयएसआर १ भरण व स्वाक्षरीत करून (कंपनीची वेबसाइट www.tcccltd.in वर उपलब्ध) लिंकडस्टारएम सीडिया प्रायव्हेट लिमिटेड, सी - १०१, १ ला मजला, २४५ पार्क, लाल बहादूर शास्त्री मार्ग, विक्रोळी (परिचम), मुंबई - ४०० ०२३ येथे पाठवून नोंदीपुत्र/अद्ययावत करावेत.
बी) डीमॅटरीयलाइड स्वरूपातील ज्या भागधारकांनी आपले ई-मेल पते नोंदीपुत्र/अद्ययावत केलेले नसतील त्यांनी त्यांचे डीमॅटरीयल देखभालीत असलेल्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे नोंदीपुत्र/अद्ययावत करावे.
ई-मतदानाद्वारे मत देण्याचे स्वरूप :
सभासद एजीएमच्या सूचनेत विलिप्त विषयांवर इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे (ईमतदान) मत देऊशकतील. मतदानाचे स्वरूप, दूरस्थ स्वरूपातील मतदानसमवेत, कागदपत्री व डीमॅटरीयलाइड स्वरूपातील भागधारकांकरिता तसेच ज्यांनी आपले ई-मेल पते नोंदीपुत्र केलेले नसतील अशांकरिता ई-मतदानाचे स्वरूप एजीएमच्या सूचनेत दिलेले आहे. दूरस्थ ई-मतदानाद्वारे मत न दिलेले सभासद एजीएममध्ये इन्टरनॅटच्या माध्यमातून मत देऊ शकतील.
व्हीसी - ओप्लीप द्वारे एजीएममध्ये सहभाग घेणे :
सभासद इन्टरनॅटच्या माध्यमातून येथे व्हीसी - ओप्लीपद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहू शकतील. एजीएममध्ये उपस्थित राहण्याकरिता वापरण्याची लॉग इन अहंतेकरिताची माहिती तसेच अन्य सूचना एजीएमच्या सूचनेत दिलेले आहेत.
सभासदांनी एजीएमची सूचना व विरोध: एजीएममध्ये सहभागी होणे व दूरस्थ ई-मतदान किंवा एजीएममध्ये मतदानाचे स्वरूप यांसंबंधीत माहिती काळजीपूर्वक घ्यावावी.

टीसीसी कॉन्सेट लिमिटेडकरिता
सही/-
उमन कुमार सायय
व्यवस्थापकीय संचालक
सीआयएल : ०९७३२०६०
ठिकाण : पुणे, दिनांक : ०३.०९.२०२४

अजित मल्टी स्टेट को. ऑप. क्रेडीट सोसायटी लि. मुख्य कार्यालय : हाडको रोड, सासवड, ता. पुंरंद, जि. पुणे

नमुना ड्रेड (नियम ३७ पोटनियम ११ड)

स्थायर मालमत्तेचा ताबा घेण्याबाबतची नोंदीस

ज्याअर्ची भारत सरकार केंद्रीय सहाकरी संस्था मल्टी स्टेट को. ऑप. सोसायटी अधिनियम २००२ चे नियम ३७ (११) निखिल पोसकर कोषमधील अर्ज २१ रुल १३ अन्वये मसुदी व विक्री अधिकाारी पुणे द्वारा अजित मल्टी स्टेट को. ऑप. क्रेडीट सोसायटी लि., मुख्य कार्यालय : हाडको रोड, सासवड, ता. पुंरंद, जि. पुणे मल्टी स्टेट सहकारी संस्था नियम २००२ अन्वये खाली नमूद केलेल्या सहाकरी संस्था मल्टी स्टेट को. ऑप. सोसायटी लि., मुख्य कार्यालय : हाडको रोड, सासवड, ता. पुंरंद, जि. पुणे मल्टी स्टेट सहकारी संस्था नियम २००२ मधील कलम ५७ अन्वये दिलेल्या अधिकाारानुसार नमूद केलेल्या दिनांकास ताबा घेता आहे. सहाकरी व सर्व नागरिकांना याद्वारे सावध करण्यात येत आहे की, खाली नमूद केलेल्या मालमतेसंबंधी कोणताही व्यवहार करू नये. आणि केल्यास अजित मल्टी स्टेट को. ऑप. क्रेडीट सोसायटी लि., मुख्य कार्यालय : हाडको रोड, सासवड, ता. पुंरंद, जि. पुणे यांचे सर्व प्रकरणाच्या देण्यास आणि राहावे लागेल.

अ. क्र.	धकीत कर्जदार, सहकर्जदार व जामीनदारांची नावे व पत्ता	यसुनी दाखल्याची यसुल पात्र रकम त्याचे व भागीणी नोंदीस जती नोंदीस व स्थावर मिळकतीचा ताबा नोंदीस दिनांक	बोजाची रकम (येथे बाकी) दिनांक ३१/०८/२०२४ अखेर	ताबा घेतलेल्या स्थावर मिळकतीचा तपशील
१	कर्जदार- श्री. लांडगे ऋषीकाश अनिल व सहकर्जदार- श्री. लांडगे अनिल रघुनाथ, दोपेही रा.- ११८/१ डी, सोनेरी रोड, सासवड, ता. पुंरंद, जि. पुणे, सहकर्जदार- श्री. लांडगे धनंजय रघुनाथ, श्री. लांडगे मनोज रघुनाथ, दोपेही रा.- लांडगे नगर ११८/१डी, सोनेरी विलयन टॉवरमगे, ता. पुंरंद, जि. पुणे आणि जामिनदार- श्री. कुळवे मंगल विलास चव्हाण, रा.- जी/५, आनंद बंगला सोसायटी, सासवड, सोनेरी रोड, ता. पुंरंद, जि. पुणे, श्री. लांडगे ऋषी रामदास, रा.- ६२८ नेहरू चौकाबजळ, सासवड, ता. पुंरंद, जि. पुणे, श्री. कुंभारकर ललित/लता मारोड, मु.पो. लांडगे आजी, सासवड, ता. पुंरंद, जि. पुणे	रु. ७,२१,०४९/- अधिक दि. १०/०८/२०२३ पासत पुढे व्याज मागणी नोंदीस ०९/०१/२०२४ व जती नोंदीस १०/०१/२०२४ आणि स्थावर मिळकतीचा ताबा नोंदीस दि. ०२/०९/२०२४	३,४८,०२०/-	कर्जदार- श्री. ऋषीकाश अनिल लांडगे व त्यांचे सहकर्जदार- श्री. लांडगे अनिल रघुनाथ, श्री. लांडगे मनोज रघुनाथ, श्री. लांडगे धनंजय रघुनाथ यांनी मालकीहक्काची मीजे सासवड, ता. पुंरंद, जि. पुणे येथील सव्हे नं. ७२/अ/१/२ मधील एकूण क्षेत्र ०० हे. ३२ अर म्हणजेच ३२०० चौस मीटर या मिळकतीपैकी २६७० चौस मीटर १) पहिला मजला, फ्लॅट नं. १०९ यांसी क्षेत्र ५७.२१ चौ.मी., २)पहिला मजला, फ्लॅट नं. ११० यांसी क्षेत्र ४४.०९ चौ.मी., ३) पहिला मजला, फ्लॅट नं. १०९ यांसी क्षेत्र ४४.०९ चौ.मी., ४) दुसरा मजला, फ्लॅट नं. २०८ यांसी क्षेत्र ६०.७० चौ.मी., ६)दुसरा मजला, फ्लॅट नं. २०९ यांसी क्षेत्र ५७.२१ चौ.मी., ७) दुसरा मजला, फ्लॅट नं. २१० यांसी क्षेत्र ४४.०९ चौ.मी., ८) तिसरा मजला, फ्लॅट नं. ३०१ यांसी क्षेत्र ४४.०९ चौ.मी., ९)तिसरा मजला, फ्लॅट नं. ३०७ यांसी क्षेत्र ४२.७८ चौ.मी., १०) तिसरा मजला, फ्लॅट नं. ३०९ यांसी क्षेत्र ५७.२१ चौ.मी., ११) तिसरा मजला, फ्लॅट नं. ३१० यांसी क्षेत्र ४४.०९ चौ.मी., १२) चौथा मजला फ्लॅट नं. ४०१ यांसी क्षेत्र ४४.०९ चौ.मी., १३) चौथा मजला, फ्लॅट नं. ४०६ यांसी क्षेत्र ४४.९५ चौ.मी., १४) चौथा मजला, फ्लॅट नं. ४०९ यांसी क्षेत्र ५७.२१ चौ.मी., १५) चौथा मजला, फ्लॅट नं. ४०७ यांसी क्षेत्र ४२.७८ चौ.मी. जमीन मिळकत.
२	कर्जदार- श्री. मनोज रघुनाथ लांडगे व सहकर्जदार- श्री. लांडगे धनंजय रघुनाथ, श्री. लांडगे अनिल रघुनाथ, तिपेही रा.- लांडगे नगर ११८/१, डी सोनेरी रोड, विलयन टॉवरमगे, सासवड, ता. पुंरंद, जि. पुणे आणि जामिनदार- श्री. कोकले विलास लक्ष्मण, रा.- सोनेरी रोड, जयदीप मंगल कन्यालक्ष्मण, माऊली हौसिंग सोसायटी, ता. पुंरंद, जि. पुणे, श्री. लांडगे रामदास अनंता/अन्या, मु.पो. लांडगे आजी, सासवड, ता. पुंरंद, जि. पुणे, श्री. गोसावी संतोष शंकर मु.पो. रिसे मुकेश दास मंदारबजळ, ता. पुंरंद जि. पुणे	रु. १८,२३,५८०/- अधिक दि. १०/०८/२०२३ पासत पुढे व्याज मागणी नोंदीस १५/०१/२०२४ व जती नोंदीस १५/०१/२०२४ आणि स्थावर मिळकतीचा ताबा नोंदीस दि. ०२/०९/२०२४	९,४४,८२८/-	कर्जदार- श्री. ऋषीकाश अनिल लांडगे व त्यांचे सहकर्जदार- श्री. लांडगे अनिल रघुनाथ, श्री. लांडगे धनंजय रघुनाथ, श्री. लांडगे धनंजय रघुनाथ यांनी मालकी हक्काची मीजे सासवड, ता. पुंरंद, जि. पुणे येथील सव्हे नं. ७२/अ/१/२ मधील एकूण क्षेत्र ०० हे. ३२ अर म्हणजेच ३२०० चौस मीटर या मिळकतीपैकी २६७० चौस मीटर १) पहिला मजला, फ्लॅट नं. १०९ यांसी क्षेत्र ५७.२१ चौ.मी., २)पहिला मजला, फ्लॅट नं. ११० यांसी क्षेत्र ४४.०९ चौ.मी., ३) पहिला मजला, फ्लॅट नं. १०९ यांसी क्षेत्र ४४.०९ चौ.मी., ४) दुसरा मजला, फ्लॅट नं. २०९ यांसी क्षेत्र ५७.२१ चौ.मी., ५) दुसरा मजला, फ्लॅट नं. २०८ यांसी क्षेत्र ६०.७० चौ.मी., ६)दुसरा मजला, फ्लॅट नं. २०९ यांसी क्षेत्र ५७.२१ चौ.मी., ७) दुसरा मजला, फ्लॅट नं. २१० यांसी क्षेत्र ४४.०९ चौ.मी., ८) तिसरा मजला, फ्लॅट नं. ३०१ यांसी क्षेत्र ४४.०९ चौ.मी., ९)तिसरा मजला, फ्लॅट नं. ३०७ यांसी क्षेत्र ४२.७८ चौ.मी., १०) तिसरा मजला, फ्लॅट नं. ३०९ यांसी क्षेत्र ५७.२१ चौ.मी., ११) तिसरा मजला, फ्लॅट नं. ३१० यांसी क्षेत्र ४४.०९ चौ.मी., १२) चौथा मजला फ्लॅट नं. ४०१ यांसी क्षेत्र ४४.०९ चौ.मी., १३) चौथा मजला, फ्लॅट नं. ४०६ यांसी क्षेत्र ४४.९५ चौ.मी., १४) चौथा मजला, फ्लॅट नं. ४०९ यांसी क्षेत्र ५७.२१ चौ.मी., १५) चौथा मजला, फ्लॅट नं. ४०७ यांसी क्षेत्र ४२.७८ चौ.मी. जमीन मिळकत.
३	कर्जदार- श्री. धनंजय रघुनाथ लांडगे व सहकर्जदार- श्री. मनोज रघुनाथ लांडगे, श्री. अनिल रघुनाथ लांडगे, तिपेही रा.- सासवड, ११८/१, डी सोनेरी विलयन टॉवरमगे, ता. पुंरंद, जि. पुणे आणि जामिनदार- श्री. कोकले विलास चिंतामणी, रा.- काळे वस्ती, भोसे क पदरपूर, सोसायटी, श्री. कुळवे मंगल माऊली, रा.- रामपळा, ता. पुंरंद, जि. पुणे, श्री. भोंगळे अश्विनिक सोसायटी, रा.- नागवामपूर रोड, सासवड भोंगळे मळा, ता. पुंरंद, जि. पुणे, श्री. भोंपण अंकुश उत्तमराम, रा.- मु.पो. पिंजळे, ता. पुंरंद, जि. पुणे	रु. १७,७२,३३६/- अधिक दि. १०/०८/२०२३ पासत पुढे व्याज मागणी नोंदीस ०९/०१/२०२४ व जती नोंदीस १०/०१/२०२४ आणि स्थावर मिळकतीचा ताबा नोंदीस दि. ०२/०९/२०२४	८,७०,९३३/-	कर्जदार- श्री. ऋषीकाश अनिल लांडगे व त्यांचे सहकर्जदार- श्री. लांडगे अनिल रघुनाथ, श्री. लांडगे मनोज रघुनाथ, श्री. लांडगे धनंजय रघुनाथ यांनी मालकीहक्काची मीजे सासवड, ता. पुंरंद, जि. पुणे येथील सव्हे नं. ७२/अ/१/२ मधील एकूण क्षेत्र ०० हे. ३२ अर म्हणजेच ३२०० चौस मीटर या मिळकतीपैकी २६७० चौस मीटर १) पहिला मजला, फ्लॅट नं. १०९ यांसी क्षेत्र ५७.२१ चौ.मी., २)पहिला मजला, फ्लॅट नं. ११० यांसी क्षेत्र ४४.०९ चौ.मी., ३) पहिला मजला, फ्लॅट नं. १०९ यांसी क्षेत्र ४४.०९ चौ.मी., ४) दुसरा मजला, फ्लॅट नं. २०९ यांसी क्षेत्र ५७.२१ चौ.मी., ५) दुसरा मजला, फ्लॅट नं. २०८ यांसी क्षेत्र ६०.७० चौ.मी., ६)दुसरा मजला, फ्लॅट नं. २०९ यांसी क्षेत्र ५७.२१ चौ.मी., ७) दुसरा मजला, फ्लॅट नं. २१० यांसी क्षेत्र ४४.०९ चौ.मी., ८) तिसरा मजला, फ्लॅट नं. ३०१ यांसी क्षेत्र ४४.०९ चौ.मी., ९)तिसरा मजला, फ्लॅट नं. ३०७ यांसी क्षेत्र ४२.७८ चौ.मी., १०) तिसरा मजला, फ्लॅट नं. ३०९ यांसी क्षेत्र ५७.२१ चौ.मी., ११) तिसरा मजला, फ्लॅट नं. ३१० यांसी क्षेत्र ४४.०९ चौ.मी., १२) चौथा मजला फ्लॅट नं. ४०१ यांसी क्षेत्र ४४.०९ चौ.मी., १३) चौथा मजला, फ्लॅट नं. ४०६ यांसी क्षेत्र ४४.९५ चौ.मी., १४) चौथा मजला, फ्लॅट नं. ४०९ यांसी क्षेत्र ५७.२१ चौ.मी., १५) चौथा मजला, फ्लॅट नं. ४०७ यांसी क्षेत्र ४२.७८ चौ.मी. जमीन मिळकत.
४	कर्जदार- श्री. लांडगे अनिल रघुनाथ व सहकर्जदार- श्री. लांडगे मनोज रघुनाथ, दोपेही रा.- ११८/१ डी, सोनेरी रोड, सासवड, ता. पुंरंद, जि. पुणे, सहकर्जदार- श्री. लांडगे धनंजय रघुनाथ, रा.- लांडगे नगर, ११८/१ डी, सोनेरी विलयन टॉवरमगे, ता. पुंरंद, जि. पुणे आणि जामिनदार- श्री. सायकर संतोष तुकाराम मु.पो. सायकरवाडी, फुर्सोटी, ता. हवेली, जि. पुणे, श्री. गवळी प्रमोद सुधाप, रा.- ६२८ नेहरू चौकाबजळ, सासवड, ता. पुंरंद, जि. पुणे, श्री. दिळेकर रेखा प्रकाश, रा.- प्राथमिक शाळेजवळ, ता. पुंरंद, जि. पुणे, श्री. जाधव सचिन विक्रम, रा.- सासवड, ता. पुंरंद, जि. पुणे	रु. १७,८२,९५५/- अधिक दि. १०/०८/२०२३ पासत पुढे व्याज मागणी नोंदीस १०/०१/२०२४ व जती नोंदीस १०/०१/२०२४ आणि स्थावर मिळकतीचा ताबा नोंदीस दि. ०२/०९/२०२४	८,७०,३०६/-	कर्जदार- श्री. ऋषीकाश अनिल लांडगे व त्यांचे सहकर्जदार- श्री. लांडगे अनिल रघुनाथ, श्री. लांडगे मनोज रघुनाथ, श्री. लांडगे धनंजय रघुनाथ यांनी मालकीहक्काची मीजे सासवड, ता. पुंरंद, जि. पुणे येथील सव्हे नं. ७२/अ/१/२ मधील एकूण क्षेत्र ०० हे. ३२ अर म्हणजेच ३२०० चौस मीटर या मिळकतीपैकी २६७० चौस मीटर १) पहिला मजला, फ्लॅट नं. १०९ यांसी क्षेत्र ५७.२१ चौ.मी., २)पहिला मजला, फ्लॅट नं. ११० यांसी क्षेत्र ४४.०९ चौ.मी., ३) पहिला मजला, फ्लॅट नं. १०९ यांसी क्षेत्र ४४.०९ चौ.मी., ४) दुसरा मजला, फ्लॅट नं. २०९ यांसी क्षेत्र ५७.२१ चौ.मी., ५) दुसरा मजला, फ्लॅट नं. २०८ यांसी क्षेत्र ६०.७० चौ.मी., ६)दुसरा मजला, फ्लॅट नं. २०९ यांसी क्षेत्र ५७.२१ चौ.मी., ७) दुसरा मजला, फ्लॅट नं. २१० यांसी क्षेत्र ४४.०९ चौ.मी., ८) तिसरा मजला, फ्लॅट नं. ३०१ यांसी क्षेत्र ४४.०९ चौ.मी., ९)तिसरा मजला, फ्लॅट नं. ३०७ यांसी क्षेत्र ४२.७८ चौ.मी., १०) तिसरा मजला, फ्लॅट नं. ३०९ यांसी क्षेत्र ५७.२१ चौ.मी., ११) तिसरा मजला, फ्लॅट नं. ३१० यांसी क्षेत्र ४४.०९ चौ.मी., १२) चौथा मजला फ्लॅट नं. ४०१ यांसी क्षेत्र ४४.०९ चौ.मी., १३) चौथा मजला, फ्लॅट नं. ४०६ यांसी क्षेत्र ४४.९५ चौ.मी., १४) चौथा मजला, फ्लॅट नं. ४०९ यांसी क्षेत्र ५७.२१ चौ.मी., १५) चौथा मजला, फ्लॅट नं. ४०७ यांसी क्षेत्र ४२.७८ चौ.मी. जमीन मिळकत.
५	कर्जदार- श्री. तिळोळे सुलोचना रामदास व सहकर्जदार- श्री. तिळोळे सागर रामदास, दोपेही मु.पो. जांबुजी गणेश मंदारबजळ, ता. भोर, जि. पुणे, कर्जदार- सी. तिळे कलिनदा बनाव व सहकर्जदार- श्री. तिळे वनम सोपान, दोपेही मु.पो. हारवे बु, ता. भोर, जि. पुणे, सहकर्जदार- श्री. माराळे रमेश जगन्नाथ, मु.पो. नसरपूर, ता. भोर, जि. पुणे आणि जामिनदार- श्री. खांडे सचिन गणेश, सी. शेते रुपाली सचिन, दोपेही मु.पो. नसरपूर, ता. भोर, जि. पुणे, सी. सांडुळे सचिना सुपंकान, मु.पो. ३६४/२ कोंडाडकरवती, साई मंदारबजळ, नसरपूर, ता. भोर, जि. पुणे	रु. ९,५८८/- अधिक दि. ३०/०८/२०१९ पासत पुढे व्याज रु. १८,०४३/- अधिक दि. १८/०८/२०१९ पासत पुढे व्याज मागणी नोंदीस २४/०१/२०२४ व जती		